

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ  
(नैकद्वारा 'अ' मानांकन प्राप्त)

जनसंपर्क विभाग

**संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राबविणार स्नेहानुबंध अभियान**  
**विद्यार्थी विकास विभाग व व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचा संयुक्त उपक्रम**

अमरावती -

कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे देशभर कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत आहेत या रुग्णांवर योग्य उपचार होत असून, उपचारानंतर त्यांना त्यांचे घरी १४ दिवस विलगीकरण मध्ये राहावे लागत आहे. या काळात तो रुग्ण, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा खबरदारी घ्यावी लागत आहे. या रुग्णांची तसेच त्यांच्या कुटुंबाची या काळामध्ये मानसिक काळजी घेणे गरजेचे असून काही रुग्णांकडे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि साहित्य पोचवायला ही कुणी धजावत नाही. अशा रुग्णांना सेवा देणे गरजेचे झाले आहे. या महत्तम उद्देशाने अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना विद्यापीठाद्वारे मानसिक समुपदेशनाचे कार्य मागील जुलै महिन्यापासून निरंतर सुरू आहे. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन व उपयोगिता तसेच गरज लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील रुग्णांना मानसिक समुपदेशन तसेच इतर सेवा देण्याकरिता **संत गाडगे बाबा स्नेहानुबंध अभियान** राबवण्याचे ठरविले आहे. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व रासेयो विभाग लवकरच अभियान राबविणार आहे.

संत गाडगे बाबा स्नेहानुबंध अभियान द्वारा कोरोना ग्रस्त रुग्णांना समुपदेशन करण्यात येईल. याकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयातील शिक्षकांकरिता एक आठवडा कालावधीची मानसिक समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी तसेच रुग्णांचे समुपदेशन कसे करावे याबाबत शास्त्रोक्त माहिती देण्यात आली होती. यामध्ये २४२ शिक्षकांनी यशस्वीरित्या कार्यशाळा पूर्ण केली आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विभाग व महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य, प्राध्यापक यांना पुन्हा विशेष प्रशिक्षण देऊन रुग्णांचे मानसिक समुपदेशन कार्य करण्यात येईल.

समुपदेशकांनी रुग्णांचे समुपदेशन केल्यानंतर किंवा करत असताना, उपचारानंतर त्यांना घरी १४ दिवस विलगीकरणामध्ये राहावे लागत असल्यामुळे, या काळात त्या रुग्णांना, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा खबरदारी घ्यावी लागते. या रुग्णांची तसेच त्यांच्या कुटुंबाची या काळामध्ये मानसिक काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच काही रुग्णांकडे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि साहित्य पोचवायला ही कुणी धजावत नाही. अशा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबांना सेवा देणे हे सुद्धा गरजेचे असल्यामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील रुग्णांना मानसिक समुपदेशन सोबतच इतर सेवा देण्याकरिता रासेयोच्या स्वयंसेवक द्वारा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल.

सदर अभियान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे प्रमुख मार्गदर्शनात संपन्न होईल. तसेच या अभियानामध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका, नगरपरिषद इत्यादी शासकीय यंत्रणेची ची मदत घेतली जाईल. तसेच डॉ. दिनेशकुमार सातंगे, संचालक, विद्यार्थी विकास - ९३००६५३१९८, डॉ. राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना - ९४२१०४०९५६, समुपदेशनाची जबाबदारी आजपर्यंत योग्यरीत्या पार पाडणारे अमरावती जिल्हा समन्वयक, डॉ. पवन देशमुख- ९४२०९८६३९८ हे अभियानाचे मुख्य समन्वयक असून विद्यार्थी विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अमरावती-डॉ. रेखा मगरीरवार ९८२२५०६०६६, अकोला-डॉ. अनुप शर्मा ९५५२८५५२६९, बुलढाणा-डॉ. प्रफुल्ल गवई ९४२३०६९९०२, वाशिम-डॉ. ठकसेन राजगुरे ९४२१०९४४८९, यवतमाळ-डॉ. प्रसाद खानझोडे ९४२२०७८६८९, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक अमरावती शहर -डॉ. मंदा नांदूरकर ९८५०६८४६०३, ग्रामीण- डॉ. निलेश कडू ९४२९८२९६०९, अकोला-डॉ. संजय तिडके ९४०३०४३४५९, वाशिम-डॉ. योगेश पोहोकार ९८२३२५३३३६, क्षेत्रीय समन्वयक-डॉ. वाघ ९९२२८६५८९८, बुलढाणा-डॉ. दीपक नागरिक, क्षेत्रीय समन्वयक-ज्ञानेश्वर कांदे ८६०५३५६८५९, यवतमाळ-डॉ. दीपक कुटे ९४२०५५९०८४ हे त्यांच्या जिल्ह्याच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. रासेयो चे क्षेत्रीय समन्वयक, महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवक यांच्यामार्फत सेवाकार्य पूर्णत्वास जाईल.

प्रति,

मा. संपादक/जिल्हा प्रतिनिधी  
द्वै..... अमरावती.

मा. महोदय,

आपणांस विनंती करण्यात येते की, सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून कृपया प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.

जनसंपर्क विभाग

दि. २२/०९/२०२०.

आपला,

प्र. जनसंपर्क अधिकारी